

CORRIGENDUM NO. 1
Solapur City Development Corporation Ltd.
E-Tender Notice No: 2018-19/02
Extension

Solapur City Development Corporation Limited (SCDCL) is inviting proposals for Engineering-Procurement Construction (EPC) Contract for four Garbage Transfer Station in Solapur under Smart City Mission. Tender ID: 2018_SMC_314867_1
Tender document can be downloaded from <https://mahatenders.gov.in>
Revised due date of Submission of bid is 03:00 pm on 12/06/2018
Revised date of opening of bid is 04:00 pm on 13/06/2018
All rights of acceptance and rejection of tender is reserved by SCDCL.

Sd/-
City Engineer
Solapur Municipal Corporation

Date: 28/05/2018

नवीन व्यवसाय विभाग, कांजूरगेट रोड, मुंबई
काईएस मिळवण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी आणि वैयक्तिकीकरण करणाऱ्यासाठी प्रस्तावासाठी विनंती (RFP)

भारतीय स्टेट बँकेने काईएस मिळवण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी आणि वैयक्तिकीकरण करणाऱ्यासाठी प्रस्तावासाठी विनंती निर्गमित केली आहे. कृपया बँकेच्या वेबसाइटवर www.bank.sbi "प्रारण वाचनी" पाहा.

स्थळ: मुंबई
दिनांक: 29/05/2018

सही/
उप महाव्यवस्थापक
(CFPT- Cards)

भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती, भोकर जि. नांदेड
उप बाजार - मातुळ, किनी ता. भोकर जि. नांदेड
फोन क्र. (02467) 22634, 222846 Email: am_bhokar@msamb.com

महाराष्ट्र शासन
कृषि उत्पन्न बाजार समिती, भोकर
ई निविदा सूचना क्र. 0१ सन २०१८ - २०१९

कृषि उत्पन्न बाजार समिती, भोकर अंतर्गत मुख्यबाजार आवारात जुनी कार्यालयीन इमारत पाडून नविन इमारत व २० व्यापारी गाळे बांधकाम करणे, हे बांधकाम करण्याकरिता ई निविदा हे सा. बांधकाम विभाग नोंदणीकृत कंत्राटदार कडून व - १ नमुन्यात मागविण्यात येत आहे. कोऱ्या विविदा www.mahatenders.gov.in या वेबसाईटवर दि. ३०/५/२०१८ ते २५/०६/२०१८ पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे. निविदा क्र. दि. २६/०६/२०१८ रोजी १३ वाजता उघडण्यात येतील.

अधिक माहिती www.mahatenders.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

निविदा विक्री किंमत रु. ५०००/- कृषि उत्पन्न बाजार समिती, भोकर ह्या नावाने डि.डि. काढावा. ई - निविदांमध्ये कोणतेही दर अथवा कोणतेही निविदा स्विकारण्याचे अथवा नाकारण्याचे अधिकार कृषि उत्पन्न बाजार समिती, भोकर यांनी राखून ठेवले आहेत.

स्वाक्षरी
सचिव
कृषि उत्पन्न बाजार समिती, भोकर

कार्यालय नगरपरिषद, किनवट जि. नांदेड
फोन क्र. (02469-222111) फॅक्स क्र. (02469-222111) Email: cokinwal@gmail.com
जा.क्र.स्ववि ई-नि.सु.क्र.1/1586/2018 दिनांक :- 28/05/2018

ई-निविदा सूचना क्र. (1) सन. 2018-2019
स्वच्छता विभाग

किनवट नगर परिषद किनवट हद्दीत स्वच्छता विषयक कामे करण्याकरीता ऑनलाईन ई निविदा मागविण्यात येत आहे. अटी शर्तीसह सविस्तर निविदा सूचना, निविदा प्रपत्र महागष्ट शासनाच्या www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 29/05/2018 सकाळी 11:00 वाजल्या पासून दिनांक 04/06/2018 सायंकाळी 17:00 वाजेपर्यंत उपलब्ध आहे. ऑनलाईन निविदा वरील संकेतस्थळावर दि.04/06/2018 रोजी वेळ 17:00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील.

स्वाक्षरी
(अविनाश गांगोडे)
मुख्याधिकारी
नगर परिषद, किनवट, जि. नांदेड

CONNECT BROADBAND
क्वाइट टेलिकॉन्स लिमिटेड
सीआयएन : एल०००००एमएच१९४६पीएलसी१९७४७४
नोंदणीकृत कार्यालय : ऑटोकार्स कम्पाऊंड, अदालत रोड, औरंगाबाद (महाराष्ट्र) - ४३१००४
टेलि. : +९१-९७२-५०९००००. ई-मेल : secretarial@infotelconnect.com. वेबसाइट : www.connectzone.in
२९ मार्च, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही आणि वित्तीय वर्षांकरिता स्वतंत्र लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण (रु. लाखात)

वर्षातील	स्वतंत्र			
	३१.०३.२०१८ रोजी संपलेली तिमाही लेखापरीक्षित	३१.०३.२०१७ रोजी संपलेली तिमाही लेखापरीक्षित	३१.०३.२०१८ रोजी संपलेले वर्ष लेखापरीक्षित	३१.०३.२०१७ रोजी संपलेले वर्ष लेखापरीक्षित
प्रवर्तनाकडील उत्पन्न (निव्वळ)	९,२५९.४४	७,२९९.२७	३४,४२०.०९	३३,९०८.९५
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, आक्षेपाई आणि/किंवा नोंदनाधारण आयटम्सपूर्वी)	(३,६३०.८८)	५०,०५३.०९	(९३,८०३.०२)	३८,४७९.९५
करापूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (आक्षेपाई आणि/किंवा सर्वसाधारण आयटम्सनंतर)	(४,६६७.७८)	५०,०५३.०९	(३०,०६४.०३)	३८,४७९.९५
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (आक्षेपाई आणि/किंवा सर्वसाधारण आयटम्सनंतर)	(४,६६७.७८)	५०,०५३.०९	(३०,०६४.०३)	३८,४७९.९५
कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न (कालावधीकरिता (करानंतर) मन्माविट नफा/(तोटा) आणि अन्य व्यापक उत्पन्न (करानंतर)	(४,६२३.३६)	५०,९५०.९९	(३०,०३२.३९)	३८,५२६.४०
समन्याय भागभाडवळ (प्रत्येकी रु १/- चे दर्शित मूल्य)	६,९२२.६०	६,९२२.६०	६,९२२.६०	६,९२२.६०
शेअरिड (मागील वर्षाच्या ताळेबदात दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यन राखीव उगळता) प्रत्ये भाग क्रमाई (प्रत्येकी रु १/- चे दर्शित मूल्य) (चालू व खंडित प्रवर्तनाकरिता)	-	-	(९,७५,३४४.४५)	(९,४५,३९२.९३)
मूलभूत :	(०.७६)	८.९९	(४.९९)	६.३९
नोअर केलेले :	(०.७६)	८.९९	(४.९९)	६.३९

नोंद:
१. वरील मजकूर सबी (लिस्टिंग ऑफिशियल अंड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे फाइल केलेल्या तिमाही निष्कर्षांचा सविस्तर प्रारूप उदात्त आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप (www.bseindia.com) या स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि (www.connectzone.in) या कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
२. कंपनीने ०१ एप्रिल, २०१६ या संक्रमण तारखेसह ०१ एप्रिल २०१७ पासून भारतीय लेखांकन दर्जा (इण्ड एस) प्राप्त केला आहे. कंपनी (भारतीय लेखांकन दर्जा) सुधारणा नियम, २०१६ आणि कंपनी (भारतीय लेखांकन दर्जा) नियम, २०१५ च्या नियम ३ यासह बांधलेल्या कंपनी, अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केल्यानुसार इण्ड एसच्या अनुसार वित्तीय निष्कर्ष तयार करण्यात आले आहेत. ३१ मार्च, २०१७ रोजी संपलेल्या कालावधीकरिता लेखापरीक्षित निष्कर्षसुद्धा इण्ड एस कॉम्प्लायंटशी अनुरूप आहे.
३. ३१ मार्च, २०१७ रोजी संपलेली तिमाही व वर्ष कालावधीत उपाजित रु. ५५,९६७.७४ लाखांचे वित्तीय उत्पन्न, इण्ड एस १०३ "फायनान्सियल इन्स्ट्रुमेंट्स" नुसार नफा व तोटा (एफबीटीपीएल) याद्वारा रास्त मूल्यांकनामुळे नफा व तोटाच्या समावेश करण्यात आला आहे.

मंडळाच्या आदेशाद्वारा
क्वाइट टेलिकॉन्स लिमिटेडकरिता
स्वाक्षरी/-
(विनय कुमार मोगा)
संचालक
(सीआयएन क्र. ०३०२९४५५)

वरीलवरीत
म्हकोच्या
तिवजेत्या
आहे. त्या
आलेल्या
तिद्या
रक्षकांचे
०२व्या
किवनांने
४०व्या
जोरदार
लक्षक
नाक्रमण
नकाच्या

Comprehensive Income after tax)	96	(489)	(2879)	(2,540)	(7,961)
Other Equity	761	761	761	761	761
Earning Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)				33.143	35.683
(a) Basic :	0.55	(1.72)	(7.48)	(6.78)	(20.89)
(b) Diluted :	0.55	(1.72)	(7.48)	(6.78)	(20.89)

The Company has adopted Indian Accounting Standards ("Ind-AS") from April 1, 2016 and accordingly these financial results alongwith the comparatives have been prepared in accordance with the recognition and measurement principles stated therein, prescribed under Section 133 of Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.

The above audited Financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on May 28, 2018.

Inventory includes work in progress of Rs. 2585 Lakhs in respect of orders which have been cancelled / put on hold. The Company is of the opinion that no provision is required to be made as on March 31, 2018 as this stock will be either liquidated or diverted to other projects.

For WALCHANDNAGAR INDUSTRIES LTD.
Sd/-
G. K. PILLAI
MANAGING DIRECTOR & CEO
(DIN : 01537184)

A Tradition of Engineering Excellence

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2018 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & Yearly Financial Results is available on the Stock Exchange website at www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website at www.walchand.com.

Information Memorandum
83 - 1105 Days Plan F (the Scheme)
Investors are requested to note the following changes in the SID and Scheme:

Extension of New Fund Offer (NFO) period of the Scheme:
The NFO period of the Scheme has been extended till June 07, 2018. Accordingly, switch-in requests from equity schemes will be accepted till June 05, 2018 till the applicable cutoff time and MICR cheques till the end of business hours up to June 05, 2018.

Switches from other than equity schemes will be accepted up to till applicable cutoff time. Transfer cheques and Real Time Gross Settlement (RTGS) requests will be accepted till the end of business hours up to June 07, 2018.

All the other provisions of the SID/KIM/addenda of the Scheme specifically modified herein above remain unchanged.

This Notice-cum-addendum forms an integral part of the SID/KIM of the aforesaid Scheme of ICICI Prudential Mutual Fund, as amended.

For ICICI Prudential Asset Management
Sd/-
Authorized Signatory

Place: Mumbai
Date : May 29, 2018
No. 025/05/2018

CALL MTNL/BSNL: 1800 222 999 • Others : 1800 200 6666 • Or, apply online at
Mutual Fund investments are subject to market risks. Read related documents carefully.

CONNECT
BROADBAND
QUADRANT TELEVENTURES LIMITED

CIN: L00000MH1946PLC197474

Regd. Office : Autocars Compound, Adalat Road, Aurangabad (Maharashtra) – 431 005
Tel: 91-172-5090000, Email: secretarial@infotelconnect.com, Website: www.connectzone.in

Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter and Financial Year Ended 31st March, 2018
(Rs. in Lakh)

Particulars	STANDALONE			
	Quarter Ended 31.03.2018	Quarter Ended 31.03.2017	Year Ended 31.03.2018	Year Ended 31.03.2017
	Audited	Audited	Audited	Audited
Total Income from operations	9,251.44	7,291.27	34,420.01	33,908.15
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3,630.88)	50,053.09	(13,803.02)	38,471.15
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(4,667.78)	50,053.09	(30,064.03)	38,471.15
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(4,667.78)	50,053.09	(30,064.03)	38,471.15
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(4,623.36)	50,150.19	(30,032.31)	38,596.40
Equity Share Capital (Face value of Rs. 1/- each)	6,122.60	6,122.60	6,122.60	6,122.60
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	(1,75,344.45)	(1,45,312.13)
Earnings Per Share (Face Value of of Rs. 1/- each) (For Continuing and Discontinued operations)				
Basic (Rs.)	(0.76)	8.19	(4.91)	6.31
Diluted (Rs.)	(0.76)	8.19	(4.91)	6.31

NOTES:
The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company's website (www.connectzone.in).

The Company has adopted Indian Accounting Standards (Ind AS) from 1st April 2017 with a transition date of 1st April, 2016. The financial results have been prepared in accordance with Ind AS as prescribed under Section 133 of Companies Act, 2013 read with Rule 3 of Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016. The audited results of the period ended 31st March, 2017 are also Ind AS compliant.

Due to fair valuation through profit and loss (FVTPL) as per Ind-AS 109 "Financial Instruments", Financial Income of Rs. 55,167.74 lakhs accrue during the quarter and year ended March 31, 2017 has been included in Net Profit

By Order of the Board
for QUADRANT TELEVENTURES LIMITED.

Sd/-
(Vinay Kumar Monga)
Director
(DIN No. 03029345)

Place: Gurgaon
Date: May 29, 2018

SUPER SALES
Regd. Office: 34-A, Kamaraj Road
CIN : L171111TZ1981P
Email : ssil@vaamaa.com Web :
AUDITED FINANCIAL RESULTS
THE QUARTER AND YEAR ENDED

SL No	Particulars	31.03.2018 (Audited)	31.03.2017 (Audited)
1	Total Income from Operations		
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or extra ordinary items)		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extra ordinary items)		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extra ordinary items)		
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)		
6	Paid-up equity share capital (face value of ₹10 each)		
7	Reserves excluding revaluation reserves as shown in the Balance Sheet of previous year		
8	Earnings per Share (₹) (of ₹10 each) (for Continuing and discontinued operations)		
	Basic		
	Diluted		

NOTES:
The above is an extract of the detailed format of financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Annual financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company website: www.vaamaa.com

Coimbatore
29.05.2018